

January 24, 2023

Dept of Corporate Services (CRD) BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Dear Sir/Madam,

Sub: Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015.

Ref: Scrip Code: BSE - 506186

In terms of Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith newspaper cuttings of the publication of the unaudited financial results of the Company for the third quarter ended December 31, 2022 approved at the meeting of the Board of Directors held on January 23, 2023 published in Mumbai Lakshadweep and Business Standard on Tuesday, January 24, 2023 and the same is also being displayed on the website of the Company viz. www.galaxycloudkitchens.in.

Kindly acknowledge the same.

Neelu Jain

Company Secretary and Compliance Officer

6

Galaxy Cloud Kitchens Limited

Regd Off.: Knowledge House, Shyam Nagar Email: investors@ roli Link Road, Jogeshwari (East), Mumbai 400060 s.in I Tel: 022-28039405

(Rs. In Lakhs) Sr. Quarter Ended Half Year Ended Year Ended										
Sr.	Particulars		Quarter Ended			Half Year Ended				
No.	Particulars	31-Dec-2022	30-Sep-2022	31-Dec-2021	31-Dec-2022	31-Dec-2021	31-Mar-2022			
1	Total Income from operations (net)	650.05	1,349.45	1,239.75	3,432.82	3,315.69	2,782.77			
2	Net Profit / (Loss) for the period before									
	Exceptional Items and Tax	(125.12)	(148.16)	52.96	(315.06)	116.11	(189.94)			
3	Net Profit / (Loss) for the period before Tax									
	after Extraordinary Items	(125.12)	(148.16)	52.96	(315.06)	116.11	(189.94)			
4	Net Profit / (Loss) for the period after									
	Tax and Extraordinary Items	(125.12)	(148.16)	52.96	(315.06)	116.11	(189.94)			
5	Total Comprehensive Income/(Loss)									
	for the Period	(139.14)	(169.24)	42.60	(353.18)	85.04	(214.04)			
6	Equity Share Capital	4,493.77	4,493.77	4,493.77	4,493.77	4,493.77	4,493.77			
7	Earnings Per Share (before extraordinary									
	items) (Face Value of Rs. 10/- Each)									
	Basic & Diluted	(0.26)	(0.31)	(0.09)	(0.26)	0.14	(0.31)			

of the SEBI LODR Regulations, 2015, this statement of Unauditeen transcra resums in 31st, 2022 has been reviewed by the Audit Committee and approved by the Box 23, 2023 and have been subject to a limited review by the statutory Auditors of the Co the detailed formed of thes financial results for the quarter and Kine Month example. Junder Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements).

Date : 23" January, 2023

NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING, E-VOTING

E-VOTING

Notice is hereby given that Extra Ordinary General Meeting (EGM) of the Members of Hindustan Construction Company Ltd. will be held on Tuesday, February 14, 2023 at 11.00 a.m. through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAM") as set out in the Notice of the EGM in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the SEBI LOPR Regulations) read with General Circular numbers 14/2020, 17/2002, 20/2020, 20/2021, 03/2022 and 11/2022 dated April R. 2020, April 13, 2020, May 5, 2020, December 08, 2021, May 05, 2022 and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collactively referred to as "MCA Circulars"), without the presence of the Members at the common venue.

In compliance with above MCA Circulars, and the SEBI Circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 the Company has sent the Notice of the EGM on January 23, 2023 through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Megistrar &Transfer Agents and Depositories. The requirement of senting physical copies of the Notice of the EGM has been dispensed with vide MCA and SEBI Circular referred above.

The EGM Notice is available on the website of the Company and www.hccindia.com and on the websites

The Botics of the EGM has been dispensed with vide MCA and SEBI Circular referred above.

The EGM Notice is available on the website of the Company at www.hccinda.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.veoting.nsdl.com. In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standards on General Meetings (ISS-2) issued by the Institute of Company Secretariaes of India and sub-clause 11 & (2) of Regulations 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations), the Company is providing to its Members the facility of remote evoting before as well as during the EGM in respect of the business to be transacted at the EGM and for this purpose, the Company has engaged the services of INSDL for facilitating voting through electronic means.

The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than venue of the EGM (remote evoting). The remote evoting period will commence on Friday, February 10, 2023, (9.00 a.m.) and will end on Monday, February 13, 2023, (5.00 p.m.). During this period, Members of the CGMD and the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on Tuesday, February 10, 2023 ("Cut-Off Date"), may cast their vote by remote evoting. The detailed instructions for remote evoting a feeling the following:

a. The remote evoting in Equility shall be available during the following period:

Commencement of remote e-voting	From 9.00 a.m. on Friday, February 10, 2023
End of remote e-voting	Upto 5.00 p.m. on Monday, February 13, 2023

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafte

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Iucesday, February 07, 2023 ("Cut-Off Dater"). The facility of e-voting system shall also be made available during the Meeting, and the Members attending the Meeting, who have not already casts their vice by remote e-voting shall be able to exercise their right during the Meeting, A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before and during the EGM; c. Any person holding shares in physical form and non-individual shareholders who acquires shares of the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-voting by sending a request as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-voting by sending a request as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-voting by sending a request as contingent of the control of the remote in the proportion of the

A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the EGM for info

purposes only.

The Members of the Company holding shares in physical/demat form and who have not registered/
updated their e-mail addresses with the Company/Repistare & Transfer Agents ("the Registrar") /
Bepository Participants ("the DPS") are requested to send the following documents/information via
e-mail to secretarial@hochorida.com in order to register/update their e-mail addresses and to obtain user
id& password to cast their vote through remote e-voting or e-voting at the EGM:

Name registered in the records of the Company

E-mail D and Mobile number

DPID-Client ID, Client Master Copy or Copy of Consolidated Account Statement (For Shares held in
demat mode)

Scanned copy of the share certificate freet and bad "ferror".

- Scanned copy of the share certificate front and back (For Shares held in physical mode) Self-attested scanned copy PAN and Aadhar.

our-aussted scanned copy raw and Addraf.
 In case Members have any queries relating to evoting, they are requested to refer the "Frequently Asked Questions (FAQs) for Members' available at the downloads section of www.evoting.nsdi.com or call on toll free no: 1800 1020 990 /1800 224 430 or send a request at evoting@rsdi.com. Members may also send their queries relating to evoting to Ms. Palaw Mhatre, Senior Manager, NSDI., 4th Floor, 'Xi Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013 at: E-mail id: evoting@ nsdi.com, 701 life Nos. 1800 1020 990 /1800 224 430.
 Members, Senior any technique] issue in lovin beforeal/wing the FCM are contact NSDI. Interdate.

1800 1020 990 /1800 224 430.

Members facing any technical issue in login before/during the EGM can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free nos.: 1800 1020 990 and 1800 22 44 30.

The voting results shall be declared within two working days of the conclusion of the EGM. Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.hccindia.com and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing. The results shall also be uploaded on the websites of stock exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com

Dated: 23 January 2023 Place: Mumbai

Nitesh Kumar Jha Company Secretary

HCC

....

struction Co. Ltd. :: Hincon House, Lal Bahadur Sh 1000 Fax: +91 22 2577 7568 926PI C001228

PUBLIC NOTICE S. E. RAILWAY – TENDER

T-Tender notice No.: EL-G-RNC-ES 0T-24-23, Dated: 20.01.2023, Sr.DEE otice is hereby given that th ertificate No(s) 407137 and 410960 of the state of th & on behalf of Prosident of India, invites e-Tenders against Tender notice no.: EL-G-RNC-ESC-OT-24-23, Dated: 20.01.2023 is scheduled to open on 13.02.2023 at 18.00 hrs. or later. Pief DescriptionName of the work: South Eastern Railway-Provision of Escalators at platforms-RNC (04 nos.). Approx cost of the work: 7.2.31.56,628.15. EMD/Bid security:

issue of duplicate share certificates in lieu of the above. Any person having any objection to the issue of duplicate share certificates is requested to lodge his/her objection thereto with the Company at the above address or with their Registrans, CB Management Services (P) Ltd., P - 22, Bondel Road, Kolkata - 70001, in writing, within 15 days from the date of publication of this notice. Place : Mumbai Date : 24/1/2023 Name & Address of the Legal Hei Name: Sukhada Sukhanand Kelka

Address: 5/3 Jai Trimurti CHS
Old Mumbai Pune Road Kalwa West
Thane Maharashtra 400605

. Marine Drive Mumbai 400 22+ 22813356/1433/4177

Corrigendum to 20 rOSSESSION NOTICE date 22 PGSSESSION NOTICE date 22 PGSSESSION NOTICE date 23 PGSSESSION NOTICE date 24 PGSSESSION NOTICE date 24 PGSSESSION date 25 PGSSESSION date 25 PGSSESSION date 26 PGSSESSION date 2

Date:24th Jan 2023 Place:Mumbai

Bank of Baroda

TVS Electronics Limited (TVS) CIN: L30007TN1995PLC032941 eenways Towers, 2nd Floor, No. 119, St. Mary's Road, Abhiramapuram, Chennai - 600018. Regd Office: Gr

NOTICE FOR CHANGE IN REGISTERED OFFICE

(within the Local limits)

Notice is hereby given that the Registered Office of the Company has been shifted from No. 249A, Ambujammal Street, Off TTK Road, Alvarpet, Chennai - 600 018 to the ollowing address with effect from 23rd January 2023:

TVS Electronics Limited
Registered Office: "Greenways Towers, 2nd Floor, No. 119, St. Mary's Road,
Abhiramapuram, Chennai - 600 018"

All future correspondences should be sent to the above new Registered Office address o the Company with effect from the said date.

NOTICE

DSP MUTUAL FUND

NOTICE is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ("Fund") has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

2,31,56,628.15. EMDIBId security; 22,58.00. Tender closing date & time: 16.00 hrs. on 13.02.2023. Website bardicular: https://www.ireps.govin. The mender detail can be viewed at the website http://www.ireps.govin. The tenderers/ bolders must have Class-III Digital bidders must have Class-III Digital bidders must have Class-III Digital conference with on IREPS portal. Only registered on IREPS portal. Only registered requirements from a management of the properties of the prope

ploaded by tenderers ocument at the time of pa

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW (₹ per Unit) [#]	Face Value (₹ per Unit)	Net Asset Value ('NAV') as on January 20, 2023 (₹ per unit)				
DSP Equity and Bond Fund	Regular	IDCW	0.200	10	23.906				
DSP Equity and Bond Fund	Direct	IDCW	0.200	10	50.793				

The per unit rate is same for individual and other category of investors.

Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory

IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.


ny queries/clarifications in this regard may be addressed to:
DSP Investment Managers Private Limited ("AMC")
CIN: U74140MH1996PTC099483

Cin. 074 Habini 1990 T Closs 490 Investment Manager for DSP Mutual Fund afatlal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400 (Tel. No.: 91-22 66578000, Fax No.: 91-22 66578181 Toll-free: 1800 208 4499 or 1800 200 4499 Email ID: service@dspim.com Website: www.dspim.com

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") payments.

Date: January 23, 2023

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



Regd. Office:

122. Mistry Bhayan, 2nd Floor, Dinshaw Wachha Road, Mumbai - 400020. Tel.: 66256262; Fax: 22822031; email: investors@orbitexports.com;

Extract of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter and Nine Months ended December 31, 2022

		(₹ in Lakhs)					
			STANDALO	NE	С	ONSOLIDA	TED
Sr. No.	Particulars	Quarter	Quarter Ended		Quarter Ended		Nine Months Ended
		31.12.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2022	31.12.2021	31.12.2022
			Unaudited Unaudited		Unaudited		
1	Total income from operations	4639.51	3,565.63	15,038.51	4860.62	3,645.68	15,535.44
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	818.37	702.82	3,513.36	908.85	755.65	3,799.44
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	818.37	702.82	3,513.36	908.85	755.65	3,799.44
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	611.78	523.72	2,642.39	699.99	576.56	2,922.93
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	609.91	520.50	2,638.65	715.21	561.51	3,014.78
6	Equity Share Capital	2738.31	2,738.31	2,738.31	2738.31	2,738.31	2,738.31
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		_	-			-
8	Earning per share (of ₹10/- each) Basic EPS (Not Annualised)	2.23	1.91	9.65	2.56	1.66	10.67
	Diluted EPS (Not Annualised)	2.21	1.91	9.60	2.53	1.66	10.62

Place: Mumbai

Date: January 23, 2023

- 1. The above Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the guarter and nine months year ended December 31, 2022 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on January 23, 2023. The Statutory Auditors have carried out a limited review of these results.
- 2. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements). Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (BSE: http://www.bseindia.com and NSE: http://nseindia.com) and the website of Orbit Exports Limited (http://www.orbitexports.com).

••••

For Orbit Exports Limited

Pankai Seth

Chairman & Managing Director DIN: 00027554



कुष्ठरोग निर्मुलनाच्या स्पर्श जनजागृती अभियानात सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी

बुलडाणा, दि.२३ कुष्ठरोग निर्मुलनासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यात जाणिव जागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले आहे.

र-पर्श जनजागृती अभियानातील विविध कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होवून कृष्ठरोगाबाबतची शास्त्रीय माहिती सम घ्यावी, जावून सम कुष्ठरोगाविषयी ाजात असणारे गैरसमज दूर होवून कुष्ठरोगासोबतचा भेदभाव मिटवून त्यांना सन्मानाने जगता येईल. कुष्ठरोग हा अनुवंशिक आजार नसून तो पूर्व जन्माचा पापाने होत नाही, तर मायकोबॅक्टेरियम लेप्रि या कृष्ठजंतूमूळे होणारा इतर आजाराप्रमाणे एक आजार आहे. यात त्वचा आणि नसावर परिणाम होत असतो. हा आजार लवकर निदान आणि उपचार केल्याने पूर्णत: बरा होतो. औषधोपचार

जिल्ह्यातील

शासकीय

संस्थांमध्ये

उपलब्ध आहे.

सर्व

आरोग्य

मोफत

शुद्धिपत्रक

दिनांक २०.१२.२०२२ रोजी ॲक्टिव्ह टाईम्स (इंग्रजी) व मुंबई लक्षदीप (मराठी) या वृत्तपत्रात माझे अशील श्री. चम्पकभाई ए. चौहान यांच्याद्वारे प्रकाशित जाहीर सूचनेसंदर्भात, या जाहिरातीत श्री. राजेंद्र रमणीकलाल गज्जर व श्रीमती गिता राजेंद्र गज्जर या नावाऐवजी श्री शांताराम जानु गुरव असे चुकीने मुद्रणदोषामुळे नमुद झाले आहे. तरी कृपया ती नावे श्री. राजेंद्र रमणीकलाल गज्जर व श्रीमती गिता राजेंद्र गज्जर असे वाचावे आणि सदर शुद्धिपत्रकाद्वारे सूचित करण्यात येत आहे.

सही/- वकील श्री. एन.आर. पांड्ये ठिकाण: मुंबई दिनांक: २४.०१.२०२३

निविदा सूचना ालासोपारा (पश्चिम) येथील निशीत सह. गृह संस्था म. इमारतीच्या पुनर्विकासासाठी नामांकित वेकासकांकडून सीलबंद निविदा मागविण्यात येत

७/९२ प्रमाणे संस्थेच्या नावे कन्व्हेन्स डिड

झालेले क्षेत्र १८२० चौ. मीटर. विदा दस्ताऐवज पीएमसी कार्यालयात रोख ानादेश / पी.ओ. / डी.डी. द्वारे रुपये २५.०००

(परत न करण्यायोग्य) मेसर्स एकदंत असोसिएट्सच्या नावाने भरल्यावर, दिनांक २४/०१/२०२३ ते १९/०२/२०२३ दरम्यान सकाळी ११ ते संध्या. ५ उपलब्ध आहेत. ी-बिड बैतक पीएमसी ला संपर्क करून घेतलेल ळेत संस्था कार्यालयात आयोजित केली जाईल नेविटा कागटपत्रे साटर करण्याची अंतिम तारीख २५/०२/२०२३ पर्यंत सकाळी ११ ते संध्या. ५ या वेळेत ठिकाण पीएमसी कार्यालय आहे.

दिनांक २५/०२/२०२३ पर्यंत किमान ३ निविदा ामा न झाल्यास उपरोक्त निविदा उपलब्ध व साद करण्याची नमूद मुदत प्रथम ७ दिवस व त्यांनतर पुन्हा ७ दिवस नियमानुसार वाढवण्यात येईल. कोणतेही कारण न सांगता कोणतीही किंवा सर्व निविदा नाकारण्याचा हक्क संस्थेला आहे.

पी.एम.सी. कार्यालय पत्ता मेसर्स एकदंत असोसिएट्स, ए - २, चन्द्रेश वंदन सह. गृह. संस्था म., अचोळे क्रॉस रोड, साई दत्तं मंदिर समोर, गलासोपारा - (पूर्व),पालघर - ४०१ २०<u>९</u>. संपर्कः - +९१ ७७३८ २२ २२ ५५ / ७७०९ ९२ ५६ ५७ / ७७६८ ८७ ५४ ४४.

संस्था कार्यालय पत्ता निशीत सह. गृह. संस्था म. स्टेशन रोड, नालासोपारा (पश्चिम) पालघर - ४०१ २०३.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by SMT.SUNDARABAI ASARAM ABHINAVE, owner of Room No. 2560, Chawl No. 153, Group No. 5 B, Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai - 400 083 (herein referred to as said Room) dealing with my client about the sale in respect of Said Flat.

AND WHEREAS All original 1) Allotment letter issued by B.H. & A D Board Bombay to the original owner Mr. Hari P. Jadhav 2) Letter issued by B.H. & A D Board respect of Ownership letter/Sale Price in the vear 1993, and 3) Consent letter dated 17/02/1993 issued by B.H. & A D Board Bombay to SMT SUNDARABAI ASARAM ABHINAVE 4) Affidavit dated 4th day of September 1991 affirmed by Mr. Hari P. Jadhav for transfer of tenement in favour of Smt.Sundarabai A. Abhinave

alongwith Payment receipts, has

een misplaced.

All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, lien, gift mortgage, pawn, pledge and or having any claim etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fourteen days from the date of the publication of this notice failing which all such claims, if any shall be deemed to have beer knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients. presuming that there are no claims may proceed ahead and conclude

Room No. 2560, Chawl No. 153, Group No. 5 B, Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai - 400 083, area admeasuring 234.91, C.T.S. No 327, Survey No.113, Village S.S. Vichare (Advocate) Shop No. 1, Shefers Apartment,

Near ICICI Bank, Vikhroli (E), Mumbai - 400 083. संपर्क :- +९१ ९०२२०८८०१५

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that Mr. Mayur M. Chheda & Smt. Hemlata M. Chheda have jointly purchased a flat No. 803, in 'A' wing in Tilak Ganesh Co-operative Housing Society Limited, Building No. 58, Tilak Nagar, Chembur, Mumbai – 400089. The society has issued Share Certificate no. 102 being shares serial Nos. 651 to 660 for ten shares each of Rs fifty. However, one of the joint holders of the flat Smt. Hemlata M. Chheda has expired in the month of June, 2019, leaving behind her legal heirs (1) Kiran M. Chheda (2) Mayur M. Chheda (3) Jayshree N. Gada. Now, above said legal heirs propose to sell/ transfer the said flat to the prospective interested buyers. Any person(s)/ firms/ party/ banks/ financial institutions/ having any claim in the said property by way of sale, development, gift, lease, leave and license, in heritance, exchange, mortgage, charge license, leave, lien, license, possession or enchantment, however, or otherwise is hereby called upon to intimate the above said society within 15 days from the date of the notice his/their/ claim with all supporting documents

Date: 24/01/2023

Honorable Secretary Tilak Ganesh co-operative Housing Society Ltd.

गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: नॉलेज हाऊस, शाम नगर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पुर्व), मुंबई-४०००६०

दूरध्वनी: १२२-२८०३९४०५, ईमेल:investors@galaxycloudkitchens.in ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरीता लेखापरिश्रीत वित्तीय निष्कर्षांचा अहवा

							(रु. लाखात)
अ.		7	संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष	
क्र.	तपशील	39.92.22	३०.०९.२२	३१.१२.२१	३१.१२.२२	३१.१२.२१	३१.०३.२२
٩	कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ)	६५0.0 ५	9388.84	9238.04	3832.८२	३३१५.६९	2022.00
ર	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण बाबपूर्व)	(१२५.१२)	(१४८.१६)	५ ૨.९६	(३१५.0६)	99६.99	(9८९.९४)
3	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	(१२५.१२)	(१४८.१६)	५ ૨.९६	(३१५.0६)	99६.99	(१८९.९४)
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(૧૨५.૧૨)	(१४८.१६)	५२.९६	(३१५.०६)	99६.99	(१८९.९४)
4	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)	(१३९.१४)	(१६९.२४)	४२.६०	(३५३.१८)	८५.0४	(२१४.०४)
Ę	समभाग भांडवल	8883.00	8893.00	8883.00	8883.00	8883.00	8883.00
0	उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) (दर्शनी मुल्य रू.१०/ – प्रत्येकी)						
	मूळ व सौमिकृत	(0.2६)	(0.39)	(90.0)	(०.२६)	0.98	(0.39)

सेबी एलओडीआर रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ३३ नुसार ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २३ जानेवारी, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि रं कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० डिसेंबर, २०२२ रोजी सपंलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉब एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.galaxycloudkitchens.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेड सही /

ठिकाण: मुंबई दिनांकः २३ जानेवारी, २०२३

निशांत ढोलकिय सीईओ व डब्ल्युटीडी

YES // BANK

येस बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: येस बँक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५

ताबा सूचना (पहा नियम ८(१) - स्थावर मालमत्तेकरिता)

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत येस बँक लिमिटेडचे (बँक) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये संबंधित सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १४/१३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** खाली नमुद केलेल्या तारखेला घेतलेला

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी येस बँक लिमिटेडकडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याज व खर्च मिळून एकत्रित रक्कम जमा करावी.

कर्जदाराचे नाव	कर्ज खाते क्र./ग्राहक क्र.	प्रतिभुत मालमत्तेचे वर्णन	सूचना रक्कम (रु.)	कलम १३(२) अन्वये ताबा दिनांक				
श्री. झमीर हारून शेख व श्रीमती निखत झमीर शेख	AFH00010 0793100	फ्लॅट क्र.३०४, क्षेत्रफळ ४४० चौ.फु. कार्पेट, ३रा मजला, कदम कुंज, कतरंग, खोपोली, खालापूर-४१०२०३.	₹. १९,५६,८००.०३	?<-0?-20?? ?<-0?-20?3				
श्री. व्ही. दिनेशबाबु व श्रीमती हेमा दिनेश बाबु	AFH00010 0347311	फ्लॅट क्र.५०१, ५वा मजला, क्षेत्रफळ सुमारे ३३.५५ चौ.मी. कार्पेट क्षेत्र + ५.७६ चौ.मी. टेरेस क्षेत्र, ई विंग, अलकनंदा, निळकंठ व्हॅली १, प्लॉट क्र.२७५४बी, सर्व्हे क्र.४१, गाव बिहारी, खोपोली, खालापूर, जिल्हा रायगड-४१०२०३.	रु. १७,५१,३५९.५०	<u>30-09-7077</u>				
स्टार ऑफ सीझ मरीन एन्टरप्रायझेस, अनुराधा शंकर कम्बार, रवीकुमार शंकर कम्बार व मारीया गेरार्ड ग्याना प्रकाश कमलानाथन	9668338	फ्लॅट क्र.सी-६/१/०३, तळमजला, प्रगती कोहौसोलि., सेक्टर ९, कोपरखैरणे, नवी मुंबई-४००७०९.	रु. ५२,७७,२४२.७७	<u>26-66-5055</u> 86-68-80-33				
मे. श्री महावीर एन्टरप्रायझेस (मालक रमन लुनावत), मीना लुनावत, राजेश लुनावत व रमन लुनावत	3867708	फ्लॅट क्र.२०१, देवकृपा हौ. सोसायटी, प्लॉट क्र.३०१, जवाहर नगर, रोड क्र.१६, गोरेगाव (प.), मुंबई, महाराष्ट्र- ४०००६२.	रु. ४३,८६,१३८.२६	<u>१८-०६-२०२२</u> १८-०१-२०२३				
मे. श्री महावीर एन्टरप्रायझेस (मालक रमन लुनावत), मीना लुनावत, राजेश	3867708	पलॅट क्र.३०४, ३रा मजला, ए विंग, माणिक इमारत, पुणे लिंक रोड, गाव काटेमानीवली, कल्याण पुर्व-४२१३०६.	रु. ४३,८६,१३८.२६	<u>१८-०६-२०२२</u> १९-०१-२०२३				

लुनावत व रमन लुनावत कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या कलम १३(८) अन्वये जर विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपुर्वी कोणत्याही वेळी . आम्हाला आलेला सर्व खर्च व अधिभार तसेच शुल्क यासह एकत्रित रक्कम आमच्याकडे जमा केल्यास पुढे आमच्याकडून सदर प्रतिभूत मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याकडून कोणतीही पुढी

कारवाई केली जाणार नाही. दिनांक : २४.०१.२०२३ ठिकाण : मुंबई

सही / - प्राधिकत अधिकारी येस बँक लिमिटेड

कोरोना पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक क्षेत्रातील कलावंतांना अर्थसहाय्य

बुलडाणा, दि.२३ : कोरोना तालुक्यातील पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबुन असलेल्या कलाकार किंवा संस्थांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. प्रयोगात्मक क्षेत्रातील एकल कलावंतांनी एकल कलाकारासाठी असलेले अर्ज ३१ जानेवारीपर्यंत संबंधित

NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that, Mrs. Parvati Chandran Nambiar and Mr. K. C. Nambiar were members of the Sai Siddhi Varsha

Co-operative Housing Society Ltd., having address at 701, Sai Siddhi

Varsha Co-operative Housing Society Ltd, Sheetal Nagar, Opp. Geeta Arcade, Mira Road (E), Thane- 401107 of the society. Mrs. Parvati Chandran Nambiar died on 25/01/2014 without making nomination and

Mr. K. C. Nambiar died on 03/12/2022 nominating his daughter Shabnam

Sadique Raza (nee Geetha Chandran). Shabnam Sadique Raza (nee

Geetha Chandran) has applied for transfer of shares & rights of Late

Mrs. Parvati Chandran Nambiar and Late Mr. K. C. Nambiar in the said flat

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or

other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society

within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims/objections for

the said transfer. If no claims/objections are received within the period

prescribed herein above, the society shall be free to deal with the transfer

of shares and interest of the deceased member in the capital / property of

the society in such manner as is provided under the bye-laws of the society

The objections if any received by the Society shall be dealt with in manner

provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered bye-

laws of the society is available for inspection by the claimants / objectors, ir

the office of the society from the date of publication of the notice till the date

of expiry of its period. Thereafter no claims or objections shall be

entertained. All claims/objections shall be sent in writing to the below

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ दूर.:+९१(२२)६१०२००००/१/२, फॅक्स:+९१(२२)२८३४३६६९, वेबसाईट:www.datamatics.com

ई-मेल:investors@datamatics.com, सीआयएन:एल७२२००एमएच१९८७पीएलसी०४५२०५

कंपनीचे समभागांचे गंतवणकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयर्डपीएफ) प्राधिकरणाकडे हस्तांतर

तवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६

वेळोबळी सुधारितप्रमाणे सहवाचिता आवश्यक परिपत्रके व पुरकपत्रके (नियम) सहवाचिता कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे कलम १२४ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे. आयईपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात ७ (सात) सलग

वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांश संदर्भात सर्व शेअर्स

वेत्तीय वर्ष २०१५–१६ करिता घोषित अंतरिम लाभांश जे मागील ७ (सात) सलग वर्षांकरिता देण्यात न आलेले

किंवा दावा न केलेले आहे ते देय तारखेला आयईपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात जमा केले जातील. तसेच

खालील शेअर्स जे मागील ७ (सात) सलग वर्षांकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले आहे ते देर

सर्व संबंधित भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी वित्तीय वर्ष २०१५-१६ आणि पढील कालावधीकरिता देय

ारखेपुर्वी त्यांचे दावा प्रक्रियाकरिता देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांशाकरिताची विनंती १० एप्रिल,

नर कंपनीला देय तारखेपर्यंत अशा भागधारकांकडून कोणताही पत्र व्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनीकडून कायदा व अधिनियमात नमुद आवश्यकतांची पुर्तता करून खालील पद्धतीने पुढील कोणतीही सूचना न देता अधिनियमात

<mark>गस्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास:</mark> कंपनीकडून नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे डिमॅट

वरुपात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे

वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मळ भागप्रमाणपत्र साहजिकच रह केले

डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास: संबंधित भागधारकांचे डिमॅट खात्यात नियमानसार विहित प्रक्रियेअंतर्गर

संबंधित भागधारकांनी विहित ई–फॉर्म आयईपीएफ–५ मध्ये ऑनलाईन अर्ज करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून

. रोअर्स व लाभांशावर दावा करण्याचा अधिकार प्राप्त करावा आणि कंपनीचे क्षेत्रिय अधिकारी यांच्याकडे नमून

, पया नोंद असावी की, सदर नियमानुसार आयईपीएफकडे हस्तांतरीत लाभांश रक्कम व शेअर्स याबाबत कंपनीव

नेयमानुसार सर्व संबंधित भागधारकांना वैयक्तिक सूचना पाठविण्यात आली आहे, ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे

नेयमानसार हस्तांतरणास पात्र आहेत. आवश्यक तपशिलासह अशा भागधारकांची यादी, ज्यांचे शेअर्स आयर्डपीएप

ाधिकरणाच्या दिमॅट खात्यात हस्तांतरणास पात्र आहे असे कंपनीच्या https://www.datamatics.com

कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी **डाटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड**, प्लॉट क्र.बी-५, पार्ट

बी, क्रॉस लेन, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, दूर.:+९१-२२-६६७१२९५१, ई-मेल:

श्रीमती दिव्या कुमत, क्षेत्रिय अधिकारी, **डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड**, नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, दूर.:+९१-२२-६६७१२१५१, ई-मेल:

<u>about-us/investor-relations/unpaid-unclaimed-dividend</u> वर अपलाड केले आहे

Advocate Tanmay Varadkar

B/12, Shop 9, Sector 10, Shantinagar, Mira Road East, Thane 401107,

#9869787135

mentioned address.

Place: Mumbai

Date : 24.01.23

कंपनीदारे हस्तांतरीत केले जातील

गागधारकांनी कृपया नोंद घ्यावी:

. कोणताही दावा सांगता येणार नाही

।।तील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील.

investorsqry@datamaticsbpm.com.

investors@datamatics.com.

ठिकाणः मुंबई

गरखेला आयईपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात जमा केले जातील.

२०२३ पर्यंत कंपनी/कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे अर्ज करावे.

गयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतर करण्यास पात्र असतील

भायईपीएफ-५ मध्ये विहित आवश्यक दस्तावेजांच्या वास्तविक प्रतींसह पाठवावी.

ग्ढील माहिती/स्पष्टीकरणाकरिता भागधारकांनी खालीलप्रमाणे संपर्क करावा/लिहावे:

विहित प्रक्रियेनुसार अंतिम तारखेला आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरीत करतील.

अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. पात्र लाभार्थ्यांना हे अर्थसहाय्य एकरकमी एकदाच देण्यात येणार आहे. यासाठी अर्जदारानी लाभार्थी कलाकाराचे नाव, पत्ता, जन्म दिनांक,

आधार कार्ड, लाभार्थी कलाकाराचा बँक खात्याचा तपशील आणि खाते क्रमांक, कलेच्या क्षेत्राचा अनुभव, लाभार्थी देणे आवश्यक आहे. अर्जासोबत विहित नमुन्यात अर्ज, महाराष्ट्रात १५

तहसिलदारामार्फत संपर्क क्रमांक, राज्यातील वास्तव्य, वर्षे वास्तव्याचा रहिवासी दाखला तहसिलदाराकडून दाखला, कलेच्या क्षेत्रात १५ वर्षे कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, आधार कलाकाराचे वार्षिक उत्पन्न ही माहिती कार्ड आणि बँक खात्याचा तपशिल, शिधापत्रिका सत्यप्रत पात्रता आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे

Baroda **BNP PARIBAS** MUTUAL FUND

Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.barodabnpparibasmf.in • Toll Free: 18002670189

NOTICE NO. 05/2023

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Schemes of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given to all the unitholders of the Schemes that following shall be the rate of distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of respective plan of the following schemes of Baroda BNP Paribas Mutual Fund with Friday, January 27, 2023^ as the Record Date:

Name of the Scheme	Name of Plans/ Options	Face value per unit (In ₹)	NAV per unit as on January 20, 2023	Distribution per unit# (In ₹)				
Baroda BNP Paribas Medium	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.4776	0.05				
Duration Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1579	0.05				
Baroda BNP Paribas Low	Defunct Plan - Monthly IDCW Option	10	10.4526	0.05				
Duration Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.2759	0.05				
	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.1420	0.05				
Baroda BNP Paribas	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1889	0.05				
Dynamic Bond Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.3327	0.05				
aroda BNP Paribas	Defunct Plan - Monthly IDCW Option	10	10.0933	0.05				
Corporate Bond Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.1560	0.05				
	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1237	0.05				
Baroda BNP Paribas Money Market Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	1000	1009.5342	5.13				
Baroda BNP Paribas Short	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1250	0.05				
Duration Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.1427	0.05				
Baroda BNP Paribas	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.5956	0.05				
Conservative Hybrid Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	12.3845	0.06				
Baroda BNP Paribas Credit Risk Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	10	11.3508	0.07				
Baroda BNP Paribas Banking	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1210	0.05				
and PSU Bond Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.1401	0.05				
Baroda BNP Paribas	Regular Plan - IDCW Option	10	14.2946	0.10				
Aggressive Hybrid Fund	Direct Plan - IDCW Option	10	15.6420	0.11				
Baroda BNP Paribas Multi	Regular Plan - IDCW Option	10	40.9041	0.28				
Cap Fund	Direct Plan - IDCW Option	10	42.3121	0.29				
^or the immediately following	^or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.							

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.

*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (Formerly BNP Paribas Asset Management India Private Limited) (Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

Authorised Signatory

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेडकरित दिव्या कुमत Date : January 23, 2023 Place: Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS,



नोंद. कार्या.: १२२, मिस्त्री भवन, २रा मजला, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०; दर.:६६२५६२६२; फॅक्स:२२८२२०३१;

वेबसाईट:www.orbitexports.com, ई-मेल:investors@orbitexports.com orbit exports ltd. सीआयएन:एल४०३००एमएच१९८३पीएलसी०३०८७२

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा (एकमेव व एकत्रित) अहवाल

(रु. लाखात)

			एकमेव		एकत्रित			
अ. क्र .	तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०२२ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	संपलेली नऊमाही ३१.१२.२०२२ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२०२२ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	संप्रलेलीनऊमाही ३१.१२.२०२२ अलेखापरिक्षित	
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४६३९.५१	३५६५.६३	9403८.49	४८६०.६२	३६४५.६८	94434.88	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवातामक व विशेष साधारण बाबपूर्व)	८१८.३७	७०२.८२	३५१३.३६	९०८.८५	७५५.६५	3099.88	
3	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर)	८१८.३७	७०२.८२	३५१३.३६	९०८.८५	७५५.६५	30 ९९ .88	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर)	६ 99.0८	4२३.७२	२६४२.३९	६ ९९.९९	५७६.५६	२९२२.९३	
ч	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	६०९.९१	420.40	२६३८.६५	७१५.२१	५६१.५१	3098.0C	
દ્દ	समभाग भांडवल	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	
O	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार	-	-	_	_	-	_	
۷	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) मूळ ईपीएस (वार्षिकीकरण नाही) सौमिकृत ईपीएस (वार्षिकीकरण नाही)	२.२३ २.२१	9. ९ 9 9. ९ 9	९.६५ ९.६०	२.५६ २.५३	१.६६ १.६६	१०.६७ १०.६२	

- १. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे (एकमेव व एकत्रित) लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि **२३ जानेवारी, २०२३** रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सदर निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले.
- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एकत्रित) सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसईच्या http://www.bseindia.com व एनएसईच्या www.nseindia.com) वेबसाईटवर व ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडच्या (http://www.orbitexports.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडकरिता

सही/-

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

ठिकाणः मुंबई दिनांकः २३ जानेवारी, २०२३

पंकज सेठ डीआयएन:०००२७५५४